

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : अंनियो १००९/१३ /सेवा ४

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : २४ फेब्रुवारी २००९

वाचा : शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक : अंनियो १००६/८७/सेवा ४, दिनांक १२ जानेवारी २००७

परिपत्रक

"वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अंनियो १००६/८७/सेवा-४, दिनांक १२/१/२००७" मधील परिच्छेद क्र.२ संदर्भात शासन खालील प्रमाणे खुलासा करीत आहे :-

दि. १/११/२००५ पूर्वी शासन सेवेत निवृत्तिवेतनाह आस्थापनेवर असलेल्या ज्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याच किंवा अन्य विभागातील निवृत्तिवेतनाह आस्थापनेच्या पदावर दि. १/११/२००५ पूर्वी अर्ज केला असेल आणि त्याला दि. १/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर नवीन पदावर नियुक्त करण्यात आले असेल अशा प्रकरणी वित्त विभाग परिपत्रक क्र. अंनियो १००६/८७/सेवा-४, दिनांक १२/१/२००७ मधील सर्व अटींची पूर्तता होत असल्यासच संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरतील. म्हणजेच सेवेत असलेल्या ज्या कर्मचा-यांनी दुसऱ्यां पदासाठी दि. १/११/२००५ पूर्वी अर्ज केला नसेल त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू ठरेल. "

२. सेवेत असलेल्या ज्या कर्मचा-यांनी दुसऱ्यां पदासाठी दि. १/११/२००५ पूर्वी अर्ज केलेला नसतांना अशा कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्याचे आदेश काढण्यात आले असल्यास संबंधित आदेश तात्काळ रद्द करण्यात यावेत व अशा कर्मचा-यांना त्यांच्या नवीन पदावरील नियुक्तीच्या दिनांकापासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू राहील असे सुधारित आदेश निर्गमित करण्यात यावेत.

३. मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयात दि. १/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या व पार.१ मध्ये नमूद केलेली अट पूर्ण करत नसलेल्या सर्व कर्मचा-यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आल्याचे प्रमाणपत्र मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या विभाग प्रमुखांनी हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत या विभागाकडे सादर करावे.

४. वरील स्पष्टीकरण जिल्हा परिषदा तसेच ज्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतन योजना व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे इत्यादीच्या सेवेमध्ये १ नोंदवेबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, योग्य त्या फेरफारांसह, लागू ठरेल.

५. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २००९०३०३१५८४६००१ असां आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार च नावाने,

७१८१

नि. बा. वाडेकर  
शासनाचे उप सचिव

प्रांत,

प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती)

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी-अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष (प्रत्येकी ५ प्रती),  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),

महाराष्ट्रापाल (लोकपरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती)  
 संचालक, लेखा १ कोषागार, मुंबई (२५ प्रती).  
 अधिदान व लेखा आधिकारी, मुंबई (५० प्रती),  
 उत्तम लेखापरिक्षा, स्थानक (नवी लेखा, कोकण भवन,  
 बांशी, नवी मुंबई (१० प्रती))  
 उपमुंबई लेखापरिक्षक (र्धागठ), स्थानिक नियंत्री लेखा,  
 मुंबई / पुणे / नागपूर / अंरंगाबाद / नाशक / अमराबती (प्रत्येकी १० प्रती)  
 वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे / नागपूर / अंरंगाबाद/  
 नाशक (प्रत्येकी ८५ प्रती))  
 नवासा लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती)  
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी ८० प्रती)  
 सर्व कोषागार अधिकारी  
 राज्यजालाचे सचिव  
 दृक्. नव्यांचे सचिव  
 उप मुंबई अधिकारी सचिव  
 सर्व मंत्री व राज्यपरिषद् द्वाजारे मंत्रिमंडळ  
 \*प्रबंधक मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई  
 \*प्रबंधक अपेल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई  
 \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई  
 \*सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ, सचिवालय, मुंबई.  
 \*प्रदंगक लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कायरालय, मुंबई  
 \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४,  
 अधिदान व लेखा अधिकारी कायरालय आवार, मंत्रालय समोर, मुंबई  
 मुख्य भांडती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.  
 ग्रंथपाल, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय ग्रंथालय,  
 मंत्रालयातील सर्व विभाग  
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,  
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागाचे व  
 कायासमांचे प्रमुख.  
 सर्व विभागीय आयुक्त, (प्रत्येकी ५ प्रती)  
 सर्व जिल्हाधिकारी.

तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती)  
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक, (प्रत्येकी ३ प्रती)  
 सर्व विभागीय तंत्रशिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती)

शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई, दक्षिण / उत्तर / पश्चिम  
 सर्व प्रशासन अधिकारी, नागरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती)

सर्व महानगरपालिका व नागरपालिका, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती)  
 सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखापरिक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती).  
 कुलसचिव, महात्मा घुरुले कृषि विद्यापीठ, राहौरी, जि. अहमदनगर (१० प्रती)  
 कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभारी (१० प्रती)  
 कुलसचिव, पंजाबराच कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती)  
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दायंगली, जि. रत्नगिरी (१० प्रती)  
 प्रामाणिकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती)  
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती)  
 उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती)  
 कृषि व पशुसंवर्धन व दुध व मत्रया व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती)  
 वित्त विभागातील सर्व कायासाने

निवडनस्ती (सेवा-४)

\*पत्राद्वारे